

सफाई कामगारांच्या वारसांना वारसा
हक्काची अंमलबजावणी पुढे चालू
ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: सफाई - २०१७ / प्र.क्र.१३६/आरोग्य-३

१० वा मजला, संकुल इमारत,
गो.ते.रुग्णालय, मुंबई-४०० ००१.
तारीख: ०७ डिसेंबर, २०१७

वाचा -

- १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक -बीसीसी २००२/१९५२ /प्र.क्र.६५/
२००२/१६-ब, दिनांक- ०१.१०.२००३
- २) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक -जिरुप २००४/प्र.क्र.२४//आरोग्य -३,
दिनांक- २६.०५.२००४
- ३) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक -जिरुप २१०५/प्र.क्र.१३०/आरोग्य -३,
दिनांक- ०१.०३.२००६
- ४) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, क्रमांक - सफाई
२०११/प्र.क्र.३२७/विधयो -२, दिनांक- २१.१०.२०११
- ५) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, क्रमांक - सफाई
२०१४/प्र.क्र.०७/महामंडळे, दिनांक- २६.०२.२०१४
- ६) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, क्रमांक -जिरुप
२०१५/प्र.क्र.२६८/महामंडळे, दिनांक- ११.०३.२०१६

प्रस्तावना -

राज्यातील जिल्हा रुग्णालयांकरीता कर्मचारी वर्गाचा सुधारीत आकृतीबंध उपरोक्त संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा रुग्णालये व त्याअंतर्गत असलेल्या विविध विशेषोपचार कक्षाकरीता सुधारीत आकृतीबंधानुसार अतिरिक्त पद निर्मिती करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उद्वाहनचालक, पहारेकरी, माळी, स्वच्छता निरीक्षक, धोबी, न्हावी, मुख्य

स्वयंपाकी, स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, सफाईगार इ.पदांपैकी रिक्त पदांवर नियुक्ती न देता त्या सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्यात याव्यात अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सदर पदांपैकी “सफाईगार” या पदावरील नियुक्त्यांबाबत लाड पागे समितीच्या शिफारशी व सामाजिक न्याय व विशेष सहाय / सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार वारसा हक्काने पद भरण्यासंबंधी अडचणी निर्माण झाल्या होत्या. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना शासकीय/निमशासकीय सेवेत देण्यात येणा-या नियुक्तीसंदर्भात वारसा पद्धत पुढे चालू ठेवण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सदर क्रमांक १ येथील परिपत्रक तसेच सदर क्रमांक ४ ते ६ येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकिय विभागांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर शासन निर्णय राज्यातील सर्व विभागातील सफाई कामगारांच्या वारसांना लागू राहिल असेही यात नमूद केले आहे. सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीबाबत लाड - पागे समितीच्या शिफारशी, यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने सर्व संबंधीत प्रशासकीय विभागांना दि.११.०३.२०१६ च्या शासन निर्णयानुसार दिलेले निर्देश विचारात घेता जिल्हा रुग्णालयातील नियमित असलेली सफाईगार पदे वारसा हक्क पद्धतीने भरण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आकृतीबंधानुसार राज्यातील सर्व रुग्णालये व आस्थापना यासाठी मंजूर असलेल्या सर्व नियमित “सफाईगार” या रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने सेवा न घेता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या दि.११.०३.२०१६ च्या शासन निर्णयानुसार वारसा हक्क पद्धतीने नियुक्त्या करण्यात याव्यात.

२. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सामाजिक न्याय विभाग व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन आदेश/परिपत्रकाद्वारे निर्गमित केलेले आदेश/सुचना यांची त्याचे काटेकोरपणे पालन करावे.

३. सदर शासन निर्णय राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये वेळोवेळी निर्माण करण्यात आलेल्या केवळ “सफाईगार” या नियमित पदासाठी लागू असून ज्या रुग्णालयात “सफाईगार” हया नियमित पदाव्यतिरिक्त “सफाईगार” ही नवीन पदे कंत्राटी तत्वावर / बाहय स्रोताद्वारे भरण्याबाबत नमूद केले आहे अशा ठिकाणी याबाबतच्या सेवा कंत्राटी तत्वावर / बाहय स्रोताद्वारे देण्याबाबत कार्यवाही चालू ठेवण्यात यावी. तसेच एकूण रिक्त पदांपैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या दि.११.०३.२०१६ च्या शासन निर्णयानुसार वारसाहक्काने पदे भरल्यानंतर काही पदे शिल्लक राहील्यास सदर पदे पूर्वीप्रमाणेच कंत्राटी तत्वावर / बाहय स्रोताद्वारे भरण्यात यावीत. मात्र अशा प्रकारे पदे भरताना कोणत्याही परिस्थितीत वारसा हक्काने पदाची मागणी करणाऱ्या व्यक्तींना डावलले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौसं. क्र.५८१/आपुक/ दि.२७.१०.२०१७ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२०७१३५९३६५७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो.दि.कदम पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई नागपूर
२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
३. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
४. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबई.

५. सहसंचालक, आरोग्य सेवा, (रुग्णालये- राज्यस्तर) मुंबई.
६. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन) पुणे.
७. उपसंचालक, आरोग्य सेवा, सर्व मंडळ कार्यालय.
८. सर्व जिल्हा शल्य चिकित्सक.
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
९. वित्त विभाग (आ.पु.क./वि.सु.), मंत्रालय, मुंबई.
१०. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग (महामंडळे), मंत्रालय, मुंबई.
११. सामान्य प्रशासन विभाग, (१६-ब) मंत्रालय, मुंबई.
१२. कार्यासन अधिकारी, आरोग्य-६/अर्थसंकल्प, सा.आ.वि. मंत्रालय, मुंबई.
११. निवडनस्ती (आरोग्य-३)